

स्वयं-मूल्यमापन

- **ध्येय.**
—१०वी—१२वी तील ध्येय.
—करीयर.
- **कृति आराखडा.**
—ध्येय साध्य करण्यात मदत करणाऱ्या घटकांचा सहभाग.
—ध्येयसिद्धीमधील अडथळ्यांचे प्रमाण.
- **अभ्यासाचे नियोजन.**
—अभ्यासाचा पहिला टप्पा—प्रत्येक विषयाचे अध्ययन.
- **वेळेचे नियोजन.**
—वेळापत्रकाची आखणी व त्यानुसार अभ्यास व दिनक्रम पार पाडणे.
- **लातूर पॅटर्न.**
—लातूर पॅटर्नमधील ठराविक व स्वतःला उपयोगी ठरतील अशा मुद्यांची केलेली निवड.

वरील सर्व मुद्यांचे विचारपूर्वक मनन करा व खालील पद्धतीने मूल्यमापन करा.

- सर्व मुद्यांची यादी करा.
- त्यापैकी किती मुद्दे अंमलात आणले त्याची नोंद घ्या.
- साध्य न झालेल्या मुद्यांची वेगळी यादी करा व एक एक करुन यादीतील मुद्दे महिन्याभरात अंमलात आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करा.

अभ्यासात, परीक्षेत व जीवनात यशस्वी होणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार असून तो मी मिळवणारच, असा निर्धार केल्यास कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन माणूस यशस्वी होऊ शकतो.

